

11th November, 2023

To
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai -400 001
Scrip Code: 513121

To
National Stock Exchange India Limited
5th Floor, Exchange Plaza,
Bandra (East)
Mumbai - 400051
NSE Symbol: ORICONENT

Sub: Newspaper Publication of Extract of Unaudited Financial Result for quarter/half-year ended 30th September, 2023

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Result for quarter/half-year ended on 30th September, 2023 published on Saturday, 11th November, 2023 in following Newspaper(s):

1. Business Standard
2. Tarun Bharat

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You
Yours faithfully

For Oricon Enterprises Limited

Sanjay Jain
Company Secretary

Encl: Newspaper Publication

Coal India Limited
A Maharatna Company
www.coalindia.in

Coal Bhawan, Premises No. 4, MAR
Plot No. AF-III, Action Area-I/A, Newtown
Rajaratn, Kolkata 700156

CIN No. L23109WB1973GOI028844

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Half Year ended		Year Ended
		30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	
1	Total Income from Operations	32778.41	25983.21	29638.07	68759.62	64033.24
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	8805.01	10712.33	7687.48	15952.34	18794.26
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	8805.01	10712.33	7687.48	15952.34	18794.26
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	6813.50	7941.40	6043.89	14754.30	16879.21
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	6705.22	8125.40	5654.13	14880.62	15069.71
6	Paid-up Equity Share Capital (Face value of share ₹ 10/- each)	6162.73	6162.73	6162.73	6162.73	6162.73
7	Other Equity	-	-	-	-	51962.16
8	Earnings per share (EPS) (Face value of share ₹ 10/- each)*	11.03	12.90	9.81	23.97	24.34
	Basic (in ₹)	11.03	12.90	9.81	23.97	24.34
	Diluted (in ₹)	11.03	12.90	9.81	23.97	24.34

* EPS is not annualised for the quarter ended and half year ended

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Half Year ended		Year Ended
		30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	
1	Total Income from Operations	263.99	326.75	425.66	629.74	746.16
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2246.28	876.15	2738.96	3224.41	2956.26
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	2246.28	876.15	2738.96	3224.41	2956.26
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	2196.19	818.02	2694.40	3144.21	2954.96
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	2173.35	810.21	2635.51	3083.58	2725.19
6	Paid-up Equity Share Capital (Face value of share ₹ 10/- each)	6162.73	6162.73	6162.73	6162.73	6162.73
7	Other Equity	-	-	-	-	16543.72
8	Earnings per share (EPS) (Face value of share ₹ 10/- each)*	3.56	1.49	4.37	5.05	4.63
	Basic (in ₹)	3.56	1.49	4.37	5.05	4.63
	Diluted (in ₹)	3.56	1.49	4.37	5.05	4.63

* EPS is not annualised for the quarter ended and half year ended

Notes:

- The above are the extracts of the detailed formats of Consolidated (including subsidiaries' share in jointly controlled entities) and Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 and with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 are available on the Stock Exchange website and on the Company's website.
Company's website: www.coalindia.in
BSE Limited: www.bseindia.com
NSE Limited: www.nseindia.com
- The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board at their respective meeting held on 10th November 2023. As required under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have conducted a limited review of the above financial results for the Quarter and Half Year ended September 30, 2023.
- The financial results of the company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013. (For detailed notes refer to the websites mentioned in Note 1 above).

Sd/-
(P. M. Prasad)
Chairman - Cum - Managing Director & CEO
(DIN - 68075913)

Date: 10th November, 2023
Place: Kolkata

EMPOWERING INDIA | NURTURING NATURE | ENABLING LIFE

Cummins India Limited
Regd. Office: Cummins India Office Campus,
Tower A, 3rd Floor, Survey No. 21, Baleswadi,
Pune 411 045, Maharashtra, India
(CIN: L28120MH1982PLC02276)
Tel: (020) 47587000 Fax: (020) 47587005
Website: www.cumminsindia.com
Email: cinvestor@cummins.com

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of CUMMINS INDIA LIMITED having its Registered Office at Cummins India Office Campus, Tower A, 3rd Floor, Survey No. 21, Baleswadi, Pune 411045, and registered in the name of the following Shareholder(s) have been lost by them.

File No.	Name of the Shareholder	Certificate No.	Subsidiary No.	No. of Shares (In No. 2 each)	
NOEX131	NADAR NARAYAN RABADI	5570	47587040	47587235	250

The Public is hereby cautioned/ warned against purchasing or dealing in any way with the above-mentioned share certificate.
Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company CUMMINS INDIA LIMITED, Cummins India Office Campus, Tower A, 3rd Floor, Survey No. 21, Baleswadi, Pune 411045, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained, and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

For Cummins India Limited
Vineeta A. Joshi
Company Secretary & Compliance Officer

Place: Pune
Date: 11th November, 2023

KAUSHALYA INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED
Regd Office: H8 - 170, Sector-48, Salt Lake, Kolkata - 700 105, E-mail: info@kaushalya.net, Ph: 033-2334 4148
CIN: L51299WB1992CO02629

Extract of Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023

(₹ in Lakh, except per share data)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30-Sep-23 (Unaudited)	30-Jun-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Jun-23 (Unaudited)	
1	Total Income from Operations	2.85	2.46	12.44	2.65	2.46
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(121.06)	(91.73)	(163.84)	(111.54)	(82.50)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(121.06)	(91.73)	(163.84)	(111.54)	(82.50)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(7.07)	(101.96)	(177.72)	72.12	109.63
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(7.07)	(101.96)	(177.72)	72.12	109.63
6	Equity Share Capital	-	-	3,463.06	-	3,463.06
7	Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	904.02	-	2,138.33
8	Earnings Per Share (₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (Basic & Diluted (Rs.))	(0.00)	(0.20)	(0.51)	0.20	0.32

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results that with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on Stock Exchange website (www.bseindia.com), www.nseindia.com and the Company's website (www.kaushalya.net).
- The above standalone consolidated results, reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2023.

For and on behalf of the Board Sd/-
Mehesh Mehra
Whole-time Director

Place: Kolkata
Date: November 10, 2023

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th September, 2023

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended 30-Sep-23 (Unaudited)	Quarter ended 30-Sep-22 (Unaudited)	Year ended 31-Mar-23 (Audited)
	Total Income from Operations	17,104	48,026
Net Profit for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(22,397.7)	(7,834)	(95,265)
Net Profit for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(30,050)	(3,19,488)	(1,10,850)
Net Profit for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(10,534)	(3,19,494)	(1,10,850)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2,339)	(2,98,124)	(1,09,177)
Equity Share Capital	50,300	50,300	50,300
Reserves (including Retention Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	(1,73,283)
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (Face Value of Rs.10/- each) (Basic & Diluted) (not annualised)	*(2.08)	*(63.51)	(220.82)

Exceptional and/or Extraordinary Items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS.

Notes:

- The Reserve Bank of India (RBI) vide press release dated October 4, 2023 in exercise of the powers conferred under Section 45-E (2) of the Reserve Bank of India Act, 1934 (RBI Act) superseded the Board of Directors of SBI Infrastructure Finance Ltd. (the Company) or SIFIL and its members wholly owned subsidiary, SBI Equipment Finance Ltd. (SEFL) and appointed an Administrator under Section 45-E (2) of the RBI Act. Further, the RBI in exercise of powers conferred under Section 45-E (5) (a) of the RBI Act, constituted a three-member Administrator Committee to assist the Administrator in discharge of its duties.
- Thereafter, the RBI had issued applications for initiation of Corporate Insolvency Resolution Process (CIRP) against SIFIL, under Section 271 read with Section 270 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC, 2016) and the Insolvency and Bankruptcy (Insolvency and Liquidation Proceedings of Financial Service Providers and Application of Adjudicating Authority) Rules, 2016 (IFP Insolvency Rules) before the Kolkata Bench of the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Kolkata. NCLT vide its order dated October 3, 2023 admitted the application made by the RBI for initiation of CIRP against SIFIL. Further, NCLT vide its order dated October 3, 2023 appointed the Administrator as the Administrator to carry out the functions as per the Code and/ or the requirement of SIFIL, SEFL and SEFL that was in the Administrator. Further, Hon'ble NCLT also retained the three-member Administrator Committee, as formed, for advising the Administrator in the operations of the Company & SEFL, during the CIRP. There has been changes in the composition of the Administrator Committee on June 22, 2023 and January 11, 2023. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board of Directors received from Prospective Resolution Applicants (PRAs) on January 18, 2023 read along with the clarifications through addendums submitted by the Company. The Company's Committee of Creditors (CoC) took on record under Section 20(4) of the IBC, 2016 from the Board

